

Ref: AL/SE/0919/06

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Fax No. 2659 8237 / 38 BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 2nd Floor, Dalal Street, Mumbai – 400 001 Fax No. 2272 3121/ 2037

Re.: - Arshiya Limited - NSE Scrip Name: ARSHIYA BSE Scrip Code: 506074

Sub: Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Ref: Corrigendum to the Notice of Annual General Meeting

Dear Sir.

This is in reference to the notice of Annual General Meeting issued by the Company wherein the details of shareholding pattern published on page no. 25 of the notice is already circulated to the Shareholders of the Company in due compliance to the applicable provisions. Subsequent to the issuance and Circulation of the said notice the alteration/modification in the Notice is hereby notified through this corrigendum to all the members of the company. As required under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are attaching herewith the Corrigendum to the Notice of annual General Meeting as published in the newspapers on 26" September, 2019.

Please note that there are no other modifications to the Notice. This Corrigendum Notice should be read in continuation and in conjunction with the Notice of Annual General Meeting dated 4<sup>th</sup> September, 2019.

This Corrigendum Notice is also available on the Company's website www.arshiyalimited.com

Request you to please take the same on record.

Thanking You,

Yours faithfully.

FOR ARSHIYA LIMITED

Savita Dalal

Company Secretary & Compliance Officer

Active Times on September 25, 2019.

Mumbai Lakshadweep on September 26, 2019

# **Arshiya Limited**

# Arshiva

This Corrigendum Notice is hereby given, in connection to the Notice of 38th Annual General Meeting ("Notice") dated 04th

1. At Page No. 25of the Explanatory Statement to the Item No. 11 of the Notice, clause 5 shall replace with the following: SHAREHOLDING PATTERN BEFORE AND AFTER THE PROPOSED ISSUE:

% of

Share

holding

15.59

35.99

0.00

51.58

1.81

33.90

0.01

10.36

2.33

48.42

100.00

**CORRIGENDUM TO THE NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING** 

September, 2019, to the Members of Arshiya Limited ("the Company"). The 38th Annual General Meeting of the Company is being

scheduled to be held on Monday, September 30, 2019at 3:00 P.M. at Hall of Culture (Nehru Centre), Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018. The following alteration/modification in the Notice is hereby notified through this corrigendum to all the members

**Pre-Issue Equity** 

Holdings.

No. of Shares

3,83,56,437

8.85.59.788

12,69,16,225

44.63.936

8,34,05,384

2.54.99.294

11,91,28,440

24,60,44,665

Preference Shares 2019 - Series I (herein after referred to as "OCRPS") into equity shares.

before the allotment of equity shares proposed to be issued under this resolution.

Identity of Natural

Persons Who

are the Ultimate

**Beneficial** 

**Owners** 

Ms. Isha Laxmi

Narayan

view the above amendments/additional information.

conjunction with the Notice sent to the shareholders.

CCDs and OCRPS into equity shares.

OCRPS into equity shares.

Date: 25thSeptember, 2019

The Pre-Issue shareholding has been given on the basis of data available as on 04.09.2019.

0

This Corrigendum Notice is also available on the Company's website www.arshiyalimited.com.

57.35.081

24,745

0

Phone: +91 22 4230 5500/502 Website: www.arshiyalimited.com Email: info@arshiyalimited.com

Reg off: 302 Ceejay House, Level 3, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018

CIN: L93000MH1981P

The Members of the Company are requested to kindly note that:

of the company.

No

2

В

1

2

Note:

**CATEGORY** 

**Promoter's Holding Indian Promoters** Mr. Ajay S Mittal

Mrs. Archana A Mittal

**Foreign Promoters** 

**Non-Promoter's Holding** 

Sub-Total (A)

Institutions:

Indian Public

Sub-Total (B)

TOTAL (A+B)

OCRPS into equity shares.

the following: Name of

**Proposed** 

Allottee

Non-promoter

Ms. Isha Laxmi

Place: Mumbai

Narayan

Non-Institutions: **Private Corporate Bodies** 

Directors and relatives

Others (including NRIs)

	_		 7	
AF	RSF	417	LIN	ИІТЕ

				_
ARS	HI	/A L	.IM	ITE
CIN			DI CO	24747

**Post-Issue Equity Holdings** 

assuming full allotment of

**Equity Shares under this** 

Resolution\*

% of

Share

holding

15.58

35.96

0.00

51.54

1.81

33.87

0.01

10.44

2.33

48 46

100.00

**Post-Issue Equity** 

Holdings assuming full

allotment of Equity

Shares under this

Resolution\*

% of

Share

holding

0.09

No. of Shares

2.18.750

No. of Shares

3,83,56,437

8.85.59.788

12,69,16,225

44.63.936

8,34,05,384

2.57.18.044

11,93,47,190

24,62,63,415

57.35.081

Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution but not including conversion of existing outstanding, Compulsory Convertible Debentures (herein after referred to as "CCDs") and Zero percent Optionally Convertible Redeemable

\* Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution including conversion of existing outstanding, CCDs and

(a) The above Shareholding may undergo change if the existing outstanding CCDs and OCRPS get converted into equity shares

**Pre-Issue Equity** 

Holdings

No. of Shares

At Page No. 26 of the Explanatory Statement to the Item No. 11 of the Notice, the 'Table' under clause 9 shall be substituted with

% of

Share

holding

0.00

Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution but not including conversion of existing outstanding,

\* Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution including conversion of existing outstanding, CCDs and

The Shareholders are requested to consider the resolution vide Item No.11 of the Notice dated 04th September, 2019, keeping in

Please note that there are no other modifications to the Notice. This Corrigendum Notice should be read in continuation of and in

24,745

n

•	
ITED	
24747	
Apple Decemb December 1 Month Month of	40

**Post-Issue Equity Holding** 

assuming full conversion of

existing outstanding

CCDs/OCRPS\*\*

% of

Share

holding

14.72

33.99

0.00

48.71

1.71

37.50

0.01

9.87

2.20

51.29

100.00

**Post-Issue Equity** 

Holding assuming full

% of

Share

holding

0.08

conversion of existing outstanding CCDs/OCRPS\*\*

No. of Shares

2.18.750

By order of Board of Directors

For Arshiya Limited

Company Secretary

Sd/-

Savita Dalal

No. of Shares

3,83,56,437

8.85.59.788

12,69,16,225

44.63.936

9,77,17,884

2.57.18.044

13,36,59,690

26.05.75.915

57.35.081

24,745

n

### **NEWS BOX**

# Maruti sees higher sales in September

New Delhi. The biggest automaker, Maruti Suzuki India Ltd, expects sales of its cars in September to be higher than the previous month, its Chairman R.C. Bhargava told Reuters on Monday. August domestic sales at Maruti Suzuki fell 34.3%, one of the biggest monthly drops in sales in recent times. The auto sales fell for the 10th straight month in August, marking one of the worst slowdowns in the industry's history. We expect that retail sales in



September would witness an improvement over August, Bhargava said. The booking levels have gone up compared to last month, have gone up substantially, and the expectation is that the 29th and 30th of this month will probably witness very high retail sales. The 9-day Navaratri festival, which typically witnesses an uptick in sales, begins on Sept. 29.

# Handle tax issues of startups with utmost care: CBDT to I-T department

New DelhI. Income Tax related issues of startups should be handled with "utmost care" and a final-action-taken report on their grievances should be submitted within three working days, the chairperson, Central Board of Direct Taxes (CBDT) told the taxman on Monday.It has also asked the regional heads of the Income Tax Department to constitute a startup cell at their offices.The CBDT, which frames policy for the tax department, issued an order on Monday stating some fresh directions for handling grievances of startups."The issue relating to startups are to be handled with utmost care. All the officers in your charge must be sensitised to handle such issues accordingly," the order sent to all regional chiefs of the I-T Department said.

PTI has accessed the order.It also issued directions on handling of grievances of startups.In case of any grievance, the preliminary action taken report is to be submitted to this office (CBDT) by the next day, that is within one working day of calling of the report by this office, the order said.

"The final ATR (action taken report) in this regard is to be submitted within three working days of calling of the report by this office," it stated. On August 30, the CBDT had notified creation of a five-member special cell to address grievances of startups with relation to angel tax and other taxrelated issues. The cell is headed by Member (Tax Payer Services and Systems) of the CBDT." Startup entities can approach the cell for speedy resolution of their grievances. This initiative is the latest among the recent initiatives taken by the CBDT to further ease the compliance issues pertaining to startups,' a CBDT spokesperson had said while describing the role of the new unit.Finance Minister Nirmala Sitharaman had, during a press conference last month, announced the creation of such a cell in the CBDT and had declared exempting startups from the so-

# Bank unions defer 2day strike, normal operations to continue on September 26-27

New Delhi. The Officers' unions of public sector banks have deferred the two-day all-India strike call for banks following an assurance from Finance Secretary Rajiv Kumar to address their concerns related to the government's bank merger announcement.

A statement was issued on Monday by the representatives of the four bank unions who met with Rajiv Kumar in New Delhi.

Union leaders claimed that the government has agreed to form a committee to look into their concerns including the mega bank merger announcement. The four unions of bank officers had earlier threatened to go on a two-day strike to protest against the consolidation of 10 PSBs into four.

A joint statement released by the unions read: "Finance Secretary Rajiv Kumar was positive in formation of a committee consisting of all concerned to address the issues arising out of the proposed merger of 10 banks including preserving the identity of all the banks. An appeal was made to us to revisit our strike call in view of the discussions.""In view of the cosideration of the positive and workable solution by the Finance Secretary, the 48 hours strike stands deferred," it said. Citizens can now breathe a sigh of relief as normal banking activity will not be affected. The Indian Banks' Association (IBA) had earlier informed State Bank of India that the All India Bank Officers' Confederation (AIBOC), All India Bank Officers' Association (AIBOA), Indian National Bank Officers' Congress and the National Organisation of Bank Officers (NOBO) had called for the all-India strike. All of the four bank unions called for the strike after the government on August 30 announced a mega merger plan to bring down the total number of PSBs to 12 from 19

# Over 6,000 youths take part in Army recruitment drive in J&K

Poonch. More than 6000 youth took part in the recruitment drive organised by the Army in the bordering Sowjian belt for the post of porter here on Tuesday.

The recruitment drive was organised by 40 Rashtriya Rifles unit of the Indian Army.

Amid the complaints of large-scale unemployment in the area, the candidates expressed their gratitude to the administration for carrying out the recruitment.

Thankful to the Indian Army, a local of Poonch, Khalil said, "We thank the army for keeping the recruitment as there is a lot of unemployment here.

One of the candidates, Altafhailing from Nowhera, requested the



government to carry out more such recruitments in order to provide the youth of the region with livelihood opportunities.

"There is so much unemployment here that more than 5000 people are desperate for the job of a porter. If we are craving for the job of porter than 5000 people are desperate for the job of porter than 5000 people are desperate for the job of a porter than 500 job of porter then imagine what would happen if there was permanent recruitment here? We have graduates and postgraduates here who are competing for this job," he said.

Sarpanch of the area, Mohammad Bashir Mir also requested the government to carry out permanent recruitment." Around 7000 people have come here to appear for the recruitment and many of them are highly educated owing to widespread unemployment. The government should take note of this and carry out more recruitment," he said.

# **PUBLIC NOTICE**

**BUSINESS** 

NOTICE is hereby given that our cli-ent MR. KHUZAIMA IBRAHIM YEOLAWALA is the owner of Shop No.7, on the Ground Floor, admeasur ing 167 Square feet (Super Built up area) in the Society known as "Hasar Co-operative Housing Society Ltd." situated at Village Virar, M.B. Estate Taluka Vasai, District Palghar.

By an Agreement for sale dated 15 th ebruary 1990, M/s. Ali Builders had sold the said Shop to Hatim S. Merchant. The said Hatim S. Marchan has by an Agreement for sale dated 21/05/2001 sold the said shop to MR KHUZAIMA IBRAHIM YEOLAWALA The Original Agreement dated 15/02 1990 executed between M/s. Ali Builders and Hatim S. Merchant in respect of the said Shop has been misplaced and/or lost

Therefore any person having any claim in full or part thereof in any manner whatsoever are requested to make the same known to the undersigned n writing at A/101, Aarti Apartment Near Telephone Exchange Annasaheb Vartak Road, Virar (West) Taluka Vasai, District Palghar, within 14 days of this notice, failing which the same will be deemed to have been

> N.B.DESHMUKH & CO ADVOCATE

### **LOST & FOUND**

Mrs.Lalita Shekhar Patil owner of flat no. 12-A , PREMDHAM Co-operative housing Society, Plot No. 76 Shere Punjab Co Operative housing Society, Andheri East, Mumbai 400093 would like to inform you the General Public, that I have lost the original Sale Deed Document which was made between Myself - Mrs. Lalita Shekhar Patil and Mrs Nutan S. Ganu. If found, please contact me at 9820212303 within 15 days from the date of Issue of this advertisement Police complaint No. 1991/19 dtd 21/09/2019

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public as my client Mr. Satish Tikamdas Dani is bonafide Owner of Room No-781, Building No-22, Kopri Colony, Thane (E)-400603. He has misplaced the following original Documents 1) Agreement executed between Mr. Belaram Kharamsingh (Seller) and Mr. Mayaram Vadhuram (Buyer) dated 05/05/1960 registered with Sub-Registrar, vide Sr. No-3798/1960, 2)Transfer Letter dated 17/10/1986 in favour of Mr. Lalchand Dayaldas Rohira by way of legal heir of Mr. Mayaram Vadhuram issued by camp commander, Ulhas Nagar. The FIR for the same has been lodged at Kopri Police Station, Thane (E) vide Sr. No-602/2019 dt. 24/09/2019.

24/09/2019.
Public at large is hereby informed and called upon to lodge the claim if any in transfer, mortgage, lien, charge, or otherwise any other manner then address the same within a period of 14 days from the date of this notice. Failing which my client will treat that there is no claim whatsoever nature in respect of the said flat and if at all any claim is there the same has been waved.

and it at any claim is diete the same has been waved.

PROPERTY DESCRIPTION

Room No-781, Area 200 Sq. Ft. (Carpet), having address at- Building No-22, Kopri Colony, Thane (E)-400603, Thane, 25th September, 2019

Ralaxaheb Bhuibal

Address: A-1/1, Shri Shramsafalya CHS. Ltd., Bara Bungalow, Kopri Colony, Thane (E)-400603 Mobile No-9833712680

### NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No(s). 248674 for 250 share(s) bearing Distinctive Nos. 5826191 to 5826440 (both inclusive) of GE T&D India Ltd., having its Registered Office at A-18, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-II, Nev Delhi- 110020, registered in the name(s) of Rajshekhar Joshi has/ have

I/We, have now applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu of the above. Any person having any objection to the issue of duplicate Share certificate(s) in lieu of said original share certificate(s), is requested to lodge his her objection thereto with the Company at the above address or with their Registrars, C B MANAGEMENT SERVICES (P) LTD., P-22, Bonde Road, Kolkata- 700019, In writing within 15 days from the date o publication of this Notice.

. Name & address of the Applicant(s) Smt. Sneha Rajshekhar Joshi 17, Shubharaj Bldg., 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (W), Mumbai-400028. Place: Mumbai Date: 24/9/2019

# **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE

I Mr. Vikas Lalpratap Singh, Resident of Flat No. A/301, Raj Arcade, Patankar Park Road, Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203, by this Public Notice declaring that, my daughter Miss. Ananya Vikas Singh, is a student of Mother Mary English High School, Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Palghar, but she have lost Her Tenth Standard's Original Passing Certificate issued by the SSC Board of the year March 2018. Police complaint of which was also lodged at nallasopara Police station under Prop. Missing Reg. No. 1023/2019, Dated 23/09/2019.

So if any person found the same is backers was a contract and so the same is backers.

So if any person found the same is hereby required to intimate me a is nereby required to intimate me amy above mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will presumed that there is no claim and we shall proceed and complete all the requiriment. formalities for getting the duplicate Passing Certificate from the concerned authority, such claim and objections received thereafter shall be deemed to have been Waived.

Mr. VIKAS LALPRATAP SINGH. (Mob. No. 8446550091)

## PUBLIC NOTICE

Shri.Sampat Lakappa Kamble, nember of Central Park Co-operativ Housing Society Ltd; situated at 397/B Raje Shivaji Road, Bolinj, Virar(W) Dist Palghar 401303,having Flat.No.13/A/10 in the said society, died on 19<sup>th</sup> February 2012 without making any nomination. 1) Smt.Akkatai Sampat Kamble, 2) M Prashant Sampat Kamble,3)Mr Sidharth Sanpat Kamble, his wife, elder and younger Son have applied for nembership/ transfer, of the above nam flat.No.13/A/10 in their name. The societ hereby invites any claim or objection fror the heir or heirs or any othe claimants/objections to transfer of nembership and share/Capital of th leceased member in notice.

no claims/objections are receive within the period of 15 days, the society shall be free to transfer the membershi along with shares of the decease member in the capital in such a manner as provided under the Bye-Laws of the

For and on behalf of Central Park Co-operative Housing Society

Secretary Date: 24/09/2019 Place: Virar

### **LOST & FOUND**

Notice is hereby given that the Share Certificate No. 2562 with Distinctive Nos. 2553046 To 2553795 for 750 shares in respect of Folio No. 054299 of name of the company Cadila Healthcare Limited Address: Zydus Tower, Satellite Cross Roads. Ahmedabad Gujarat-380015. Registered in the Name of SAMPAT SOHANRAJ PARMAR are reported to be lost and the company has received application for issue of duplicate share certificate, if no objection from any interested person is informed within 15 days from the publication hereof the company will proceed is issue duplicate share certificate is the applicant.

LOSS OF CERTIFICATE

Notice is Hereby given that the Certificate[s] for the under mentioned securities of the Co. Has/ have been lost/ mislaid and the holder's of the said securities / applicants[s] has/have applied to the Company to issue duplicate

TATA CHEMICAL LIMITED. Registered Office : Bombay House, 24, Homi Mod

MIK MITTIN SOMEHAND SHETH				
Distinctive Nos.	No. of Securities			
144253311 - 144253360	50			
144253361 - 144253370	10			
Total	60			

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Co. at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate [s] without further intimation. Date 25.09.2019 Place : Mumbai

### **PUBLIC NOTICE**

This is to inform/ notice you that Mrs. Shalini Bhamray Chavan, have agreed to get transferred the Room No.402, 4th Floor, Morachiwadi Mohan Naik Building No.2 S.R.A. Cooperative Housing Society Ltd., V. Y Dahivalkar Buwa Marg, Naigaon Dadar (E), Mumbai-400014 from the name of her deceased husband Mr. Bhimrao Chavan alongwith Share Certificate and Membership of the said

fany person/s, bank, society or company to submit your claims, rights, objections if any in respect of above said premises at the address of The Chairman/ Secretary, Morachiwadi Mohan Naik S.R.A. Co-operative Housing Society Ltd., V. Y. Dahivalkar Buwa Marg, Naigaon, Dadar (E), Mumbai 400014 within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off abandoned/given up or surrendered Date: 25.09.2019

Morachiwadi Mohan Naik Building No.2 S.R.A. Cooperative Housing Society Ltd.

Sd/-Secretary

# **Arshiya ARSHIYA LIMITED**

CIN: L93000MH1981PLC024747 Reg off: 302 Ceejay House, Level 3, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018

Phone: +91 22 4230 5500/502 Website: www.arshiyalimited.com Emall: info@arshiyalimited.com CORRIGENDUM TO THE NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

This Corrigendum Notice is hereby given, in connection to the Notice of 38th Annual General Meeting ("Notice") dated 04th September, 2019, to the Members of Arshiya Limited ("the Company"). The 38th Annual General Meeting of the Company is being scheduled to be held on Monday, September 30, 2019 at 3:00 P.M. at Hall of Culture (Nehru Centre), Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018. The following alteration/modification in the Notice is hereby notified through this corrigendum to all the members of the company.

The Members of the Company are requested to kindly note that:

. At Page No. 25 of the Explanatory Statement to the Item No. 11 of the Notice, clause 5 shall replace with the following: SHAREHOLDING PATTERN BEFORE AND AFTER THE PROPOSED ISSUE:

Sr. No		Pre-Issue E Holding		Post-Issue Equi assumIng full a Equity Shares Resoluti	liotment of under this	Post-Issue Equity Holding assuming full conversion of existing outstanding CCDs/OCRPS**	
		No. of Shares	% of Share holding	No. of Shares	% of Share holding	No. of Shares	% of Share holding
Α	Promoter's Holding						
1	Indian Promoters						
	Mr. Ajay S Mittal	3,83,56,437	15.59	3,83,56,437	15.58	3,83,56,437	14.72
	Mrs. Archana A Mittal	8,85,59,788	35.99	8,85,59,788	35.96	8,85,59,788	33.99
2	Foreign Promoters	0	0.00	0	0.00	0	0.00
	Sub-Total (A)	12,69,16,225	51.58	12,69,16,225	51.54	12,69,16,225	48.71
В	Non-Promoter's Holding						
1	Institutions:	44,63,936	1.81	44,63,936	1.81	44,63,936	1.71
2	Non-institutions:						
	Private Corporate Bodies	8,34,05,384	33.90	8,34,05,384	33.87	9,77,17,884	37.50
	Directors and relatives	24,745	0.01	24,745	0.01	24,745	0.01
	Indian Public	2,54,99,294	10.36	2,57,18,044	10.44	2,57,18,044	9.87
	Others (including NRIs)	57,35,081	2.33	57,35,081	2.33	57,35,081	2.20
	Sub-Total (B)	11,91,28,440	48.42	11,93,47,190	48.46	13,36,59,690	51.29
	TOTAL (A+B)	24,60,44,665	100.00	24,62,63,415	100.00	26,05,75,915	100.00

Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution but not including conversion of existing outstanding, Compulsory Convertible Debentures (herein after referred to as "CCDs") and Zero percent Optionally Convertible Redeemable Preference Shares 2019 - Series I (herein after referred to as "OCRPS") into equity shares. Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution including conversion of existing outstanding, CCDs and

OCRPS into equity shares. Note:

(a) The above Shareholding may undergo change if the existing outstanding CCDs and OCRPS get converted into equity shares before the allotment of equity shares proposed to be issued under this resolution.

The Pre-Issue shareholding has been given on the basis of data available as on 04.09.2019. At Page No. 26 of the Explanatory Statement to the Item No. 11 of the Notice, the Table' under clause 9 shall be substituted with the following:

Pre-Issue Equity Holdings Post-Issue Equity Identity of Natural Post-Issue Equity
Holding assuming full
conversion of Name of Proposed Allottee Holdings assuming full Persons Who are the Ultimate allotment of Equity existing outstanding CCDs/OCRPS\*\* Beneficial Shares under this Owners Resolution\* No. of Shares % of No. of Shares % of No. of Shares % of Share Share Share

holding holding Non-promoter Ms. Isha Laxmi Ms. Isha Laxmi 0.00 2,18,750 0.09 2,18,750 80.0 Narayan Narayan

Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution but not including conversion of existing outstanding, CDs and OCRPS into equity shares.

Assuming allotment of all equity shares to be issued under this resolution including conversion of existing outstanding, CCDs and OCRPS into equity shares.

The Shareholders are requested to consider the resolution vide Item No.11 of the Notice dated 04th September, 2019, keeping in view the above amendments/additional information.

Please note that there are no other modifications to the Notice. This Corrigendum Notice should be read in continuation of and in conjunction with the Notice sent to the shareholders. This Corrigendum Notice is also available on the Company's website www.arshivalimited.com.

By order of Board of Directors For Arshiya Limited Savita Dalal **Company Secretary** 

Mr. Jayendra Dhakoji Rane member and resident of Prakalpa C.H.S. Ltd, Building No. 1/ Room No. 18, Gorai Road Borivali West, Mumbai - 400092 has informed the Society about Loss / Misplacement of original Share Certificate No. 14 Distinctive No. 0066 to 0070.

**PUBLIC NOTICE** 

Any person who has / have claim in respect of share by way of any charge, mortgage, lien, lease, gift or in any other form should write to the undersigned and furnish necessary documents supporting such claim at the address given above within 15days from the date of publication of this notice. In case no objection is received within the said 15 days the same are deemed to be waived and the Society will proceed to issue duplicate share certificate.

After issuance of duplicate share certificate, the original share certificate stand cancelled and any person dealing with the original share certificate/s shall be doing so at his/her/its own risk as to costs and consequences and the Society will not be responsible for it in any manner whatsoever

Mumbai Sd/-Dt 25/09/2019 Secretary Prakalpa C.H.S. Ltd

RUBLIC NOTIGE Notice of Hearing In a Reference For Adjudication In The 3rd Labour Court at Mumbal Before Shri.a. G. Magare, Judge Reference (LD.A) No.41.42.43.44.45.88 -D OF 2014. BETWEEN
M/n Century Textile & Industrial Ltd. and Anr

And 1) Shri Ravi Prasad Rajan Gone. Shri Raghuppati Rajlingam Alle,
 Shri Lakhantturam Bhudhuram Jaiswa 4) Shri, Angad Rajaram Choudhari, 5) Shri Ravindra Venakty Chintakindhi,

6) Shri Anhok Narunyya Penta, In The Matter of Reinsta NOTICE for adjudication to this court constituted under the Industri Dispute Act, 1947, Please take Notice that the said matte will be taken up for hearing at 11,00a.m., of at such tim immediately thereafter according to the conveniences of th

court on 25/09/2019 You are hereby required:-L to appear at the aforesaid time and place in person of throne a legal practitioner (with the consent for the other partied an save of the court) of through duly authorized office of an molovers association (or federation) of an authorize office f registered trade union (of federation) as the case may be of otherwise proved for in Section 36, of the Industrial Dispute Act, 1947 and to continue remain present until the said matter

has been finally disposed off. 2. To produce before this court all books and documents relating to the matter in dispute which may be in your possession or under yo ontrol and upone which you be intent to rely or which you may b equired by this court to produce and 3. To keep in readiness any witness whom you may inten

examined on your behalf Office of the Labour Court, New Administrative Bldg., Gr. Fig. Gavt. Colony, Bandra (E), Mambal - 400 USL Date: 13/19/2015

By Order I/c Secretary, Labour Court, Mumbal. M/s Laxmi Enterprises. R. No.4, Jagannath Chawal, S.P. Marg, Mumbai - 02

# PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed tha Mrs. Chhaya Suresh Buddhiwant & Mr. Suresh K. Buddhiwant are the owners of Flat No. B/002. round Floor of Harsh Enclave Co-operative lousing Society Ltd., Ramdev Park, Mira Bhavander Road, Mira Road (East), Dist. Than-401107. My clients Mr. Pradeep Sakharam Modak & Mrs. Pragati Pradeep Modak agreed to urchase the above flat by and under a registered owners of the said flat. Originally the said flat was purchased by Vanita Prakash More from the developers M/s Jayesh Enterprises by and under n agreement for sale dated 29/04/2008. The said ita Prakash Viore agreed to sell the said flat to Amit Pandurang Patil by and under a registered reement for sale dated 20/12/2010 and later o they agreed to cancel the said deal by entering into a registered deed of cancellation dated 18/03/2011. Thereafter the said Vanita Prakash More sold the said flat to Mr. Gopal L. Gupta by and under a registered agreement for sale dates 24/03/2011 and later on the said Mr. Gopal L Gupta sold the said flat to Mrs. Chhaya Suresh Buddhiwant & Mr. Suresh K. Buddhiwant by and under a registered agreement for sale dated 16/12/2011. My dient is hereby inviting claims/objections from the person/s laimants/objectors having objection on the bas of the agreement for sale dated 20/12/2010 etween Vanta Prakash More and Amit Pandurang Patil and/or the deed of cancellation dated 18/03/2011 and/or the present sale transaction of the above flat, the claimants/ piector may inform to the undersigned within riod of 15 days from the date of the publication of this notices falling which the sale transaction will e completed and thereafter no claims of bjections will be considered.

K. R. Tiwari (Advocate). Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane 401107

### **PUBLIC NOTICE** Mr. RAVINDRA KISAN CHANDARE

Flat No. A09/003. Chinmavee Shantidha Co-Op. Housing Society Ltd. Shnatidhar emplex, Behind Royal College, Mira Roa (E), Dist. Thane - 401107 has expired or 1.07.2019 without making nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other aimant or claimants/objectors to the ansfer of the said shares and interest of th eceased members in the capital/proper of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies such documents and other proofs in suppo of his/her/their/ claims/objections for ansfer of share and interest of the eceased members in the capital/prop of the society. If no claims/objections ar ceived within the period prescribed abov the society shall be free to deal with the shares and interest of the decea mbers in the capital/ property of the society in such manner as is provided unde the bye-laws of the society. The claims objections if any, received by the society fo transfer of shares and interest of the eceased member in the capital/property o the society shall be dealt within the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the

society is available for inspection by the dalmants/objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society between 6.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the late of expiry of its period.

For and on behalf of Sd- Hon. Secretary CHINMAYEE SHANTIDHAM C.H.S. Ltd. Date: 25/09/2019

Place: Mumbai

Date: 25th September, 2019

PUBLIC NOTICE Notice is hereby given that 1) Mr. Vivek Vilas Sovilkar & 2) Rutika Vilas Sovilkar holding ive fully paid up Share of Rs. 50/- eac Bearing it's Distinctive No. 311 to 315 and Bearing Share Certificate No. 063 and owner of Flat No. 501 on the 5th Floor in Wing-2 in the building known as Dada Saheb Gaikwad Nagar Chs (No.08) Ltd., a society Registerd under Maharashtra Co-or ocieties Act 1960 Bearing Registration No MUM/TNA/MHADB/HSG/(TO)/(TC)/12866 2009-2010 Lying being at Gate No. 8, Opr Kala Vidyalaya, Malwani, Malad (W) Mumbai- 400095 in the land bearing C.T.S Nos. **3525** of Village. Malwani, Ťaluka Borivali, M.S.D. Mumbai in the Registratio Dist. and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban has Lost the original Share Certificate issued by the Society. Any person or persons claiming any rights title and interest by way of sale, inheritance

Sd/- Secretary Dadasaheb Gaikwad Nagar CHS (No.8) Ltd Place: Mumbai Date: 25/09/2019

### **PUBLIC NOTICE**

gift, lease, lien, mortgage, possession

tenancy or otherwise Whatsoever is require

to make the same Known to the undersigned

within 14 days from the Date of Publicatio

here of, otherwise the sale shall be

completed without reference to such claim.

any and the same shall be deemed to hav

en waived for all intents and purpose

lease take notice that JAI SINGH SONHU SINGH, an adult Indian inhabitant present esiding at Mira Road (E), (hereinafter referre to as the my client") has entered into negotia-tions with (1) MRS. SAMRUDDHI BHAGAWAN PARAB (2) MR. BHAGAWAN GANGARAM PARAB, (hereinafter referred to as the other party) for the Sale of the Flat estate bearing Flat No. 201, Second Floor Bldg.No.A-41, Akash Chhaya Shantinagar Chs Ltd., situated at Sector-III, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane-401107. (Hereinafte referred to as the "said Flat), owned and occupied by my client and more particularly de scribed in the Schedule of the Property writ en hereunder and the said negotiations have reached the final stage of culmination

Further my client i.e. JAI SINGH SONHU SINGH hereby states that he had purchase the said flat from KESARBEN NAN II KARAN vide an Agreement for sale dated <u>27/01/2016</u>, registered under document No. <u>TNN10-1423</u>-2016 dated 27/01/2016.

Further my client hereby states that originally (1) NANJI VERSHI KARANI (2) KESARBEN NANJI KARANI were the owners of the said Flat having being purchased from MR. PARESH B. SHAH vide an Agreement for sale dated <u>8/05/2003</u> registered under documen No.<u>TNN7-02743-2003 dated 20/05/2003</u>.

And Whereas the said NANJI VERSHI KARANI died intestate on 26/07/2010, and left behind only his wife KESARBEN NANJI KARANI (Co-owner) as legal heir/lawful respective of the said deceased i.e. NANJI VERSHI KARANI and had completed all req uisite formalities as per the M.C.S. Act, 1960 & Bye Laws of the society and submitted an ap-plication along with relevant documents to the said society require for the membership and said society accepted and admitted her a lega and lawful and legal member of the said Flat. In view of the above, my client hereby gives a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the said Flat prejudicial to the interest of the other party and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal to other like proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of the said Flat or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the said property to submit all their ob-jection and claims in writing along with supportive documentary proofs having office at Shop No. 22, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist. Thane-401107 thereof, to the undersigned within a period of 14 days of publication of this notice, failing which my client will presume that no adverse claims or objecions concerning the said property exist or it they do exit, they stand waived hereinafter and such event my client will proceed to com plete the transaction of sale as envisaged by

both the parties. THE SCHEDULE OF THE FLAT

lat No. 201, on the Second Floor, Bldg. No. A-41, in the Building known as Akash Chhava Shantinagar Chs. Ltd., situated at Sector-III Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane

Place: Mira Road (E) AKTA PARIKH (Advocate High Court)

# जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशी पंचशील गोकुळधाम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, एमयुएम/डब्ल्यू-पी/एचएसजी/टीसी/ ११००४/२०००-२००१ अंतर्गत नोंदणीकृत असल्याची नोंद घ्या. यांचे नोंदणीकृत कार्यालय-आरबीआय ऑफिसरच्या कार्टर्सच्या मागे गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई -४०००६३ (सोसायटी) जमीन किंवा भूभागाच्या सर्व मालमत्तेचा मालक आहे. सर्व्हे क्र.२. हिस्सा क्र.२. सीटीएस क्र.१५६/ए/११, गाव दिंडोशी आर्णि क्षेत्रफळ सुमारे ५९३१.४५ चौ.मी. किंवा इमारत क्र.७३ आणि १० विद्युतप्रवाह मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रूप एकत्रितपणे; पंचशिल स्ट्रक्चर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरे आणि त्यापैकी मोठ्या मालमत्तेच्या गोकुळधामचा अविभाजित भाग तयार झाला आहे, विशेषतः लेखी स्थितीनुसार, नोंदणीकृत जिल्ह्यातील दिंडोशी तालुका बोरिवली आणि मुंबई उपनगरातील उपजिल्हा, अधिक विशेषतः इथल्या अनुसूर्च (मालमत्ता) मध्ये वर्णन केले आहे.

या मालमत्तेत, किंवा मालमत्तेमध्ये, आणि/किंव तिचा एफएसआय आणि/किंवा टीडीआर, किंवा तिचा कोणताही भाग ह्यांचे कोणतेही हक, पदवी, व्याज, लाभ, हक्क किंवा मागणी असणाऱ्या सर्व लोकांचे अनुसूची येथे तपशीलवार वर्णन केले आहे आणि/किंवा विक्री, हस्तांतरण, वाटप, विनिमय, भेटवस्तू, असाइनमेंट, तारण, परवाना, शुल्क, विश्वस्त, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, भाडेकरु, पोटभाडे, परवाना, भोगवट, हक्क, अडचण, वारसा, वारसाहक्क, कौटुंबिक व्यवस्था/सेटलमेंट, इच्छाशक्ती, विल, वाद्य, प्रशासनाची पत्रे, सुलभता, ताबा, देखभाल, विकास अधिकार, कोणत्याही कोर्टाचा हुकूम किंवा आदेश (अंतरिम किंवा अंतिम) किंवा कोणत्याही कराराअंतर्गत किंवा अन्यथा असे असल्यास अधोरेखित केलेल्या पत्त्यावर: चेंबर नं.१, ४था मजला, १६ होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊसजवळ, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे त्यांच्या समर्थनार्थ सर्व कागदोपत्री पुरावाच्य प्रमाणित सत्य प्रती आणि लेखी स्वरुपात हे सर्व ज्ञात करणे आवश्यक आहे. यापूर्वीच्य प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचा कोणताही हक्क, पदवी, व्याज, लाभ, हक्क किंवा मागुणी जर काही असेल तर त्यास माफ केलेले आणि / किंवा त्यागलेले मानले जाईल.

### मालमत्तेची अनुसुची (मालमत्तेचे वर्णन)

सर्व्हे क्र.३४, हिस्सा क्र.२, सीटीएस क्र.१५६ ए/११, गाव दिंडोशी, क्षेत्रफळ सुमारे ५९३१.४५ चौ.मी., किंवा इमारत क्र.७३ आणि १० विद्युतप्रवाह मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप एकत्रितपणे; पंचशिल स्ट्रक्चर्स म्हणून ओळखल्य ाणाऱ्या घरे आणि त्यातील मोठ्या मालमत्तेच्या गोकुळधामचा अविभाज्य भाग तयार होतो, विशेषत: लेखी स्थितीनुसार, नोंदणीकृत जिल्हा आणि मुंबई शहर व बॉम्बे उपनगरातील उपजिल्हा गाव, दिंडोशी तालुका बोरिवली येथील मालमत्ते

सर्व भाग व खंड.

मुंबई, दिनांक २६ सप्टेंबर, २०१९. श्री जेकब कादनतोत, ॲडव्होके

## होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com द्र्.क्र.:१८००३०००८४२५ ई−मेल: loanfirst@homefirstindia.com

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

खाली नमुद आपण येथे वर्णन केलेली मालमत्ता तारण ठेवून कर्ज प्राप्त केले आणि खाली नमुद आपण सदर कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार/जामीनदा झालात आपण परतफेडीत कसूर केल्याने सिक्यूरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफफायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ **(थोडक्यात सरफायसी अधिनियम)** च्या तरतदी अंतर्गत आपले कर्ज खाते अनत्पादक मालमत्ता म्हणन वर्ग करण्यात आलेले आ दि.०३.०९.२०१९. आम्ही, **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**, आपण देऊ केलेल्या पत्चावर सरफायसी अधिनियमाच्या अनुच्छेद १३(१३) सह वाचल्या जाणाऱ्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत आपणांस पाठविण्यात आलेल्या मागणी सुचना बजावण्यात न येता आमच्याकडे तशाच परत आलेल्य आहेत. या सूचनांमध्ये नमूद केलेले आहे की आपण आपणांस देऊ करण्यात आलेल्या विविध कर्जाच्या परतफेडीत कसूर केलेली आहे. त्यामुळे, सरफायर्स अधिनियमाच्या अनुच्छेद १३(२) च्या तरतदीनसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ मधील नियम ३(१) मधील तरतुदीनुसार सदर सूचना बजावण्यासाठी हे प्रकाशन करण्यात येत आहे.

जामिनदाराचे नाव व पत्ता देय स्करम याशिन अहमद शेख फ्लॅट क्र.३०४, डी ब्लॉक, युनिक गार्डन, काके-दा-ढाबा ०३.०९.२०१९ स्र.६,८६,३२१/- अधिक समोर, हाजी मलंग रोड, नांदिवली, कल्याण (पुर्व)- ४२१३०१, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र.	खाते, कर्जदार व	अंगलबजावणी साठी प्रतिभूतीचा तपशिल	मागणी सूचनेची	मागणी सूचनेनुसार
समोर, हाजी मलंग रोड, नांदिवली, कल्याण (पुर्व)-	जामिनदाराचे नाव व पत्ता		तारीख	देश रक्कम
		समोर, हाजी मलंग रोड, नांदिवली, कल्याण (पुर्व)-	03.09.7089	

ाद्वारे आपणांस आवाहन करण्यात येते की, आपण ही सूचना प्रसिध्द होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या कालावधित **होम फर्स्ट फायनान्स कंपर्न इंडिया लिमिटेड**कडे वर नमुद रकमेचा तसेच त्यावरील व्याज व खर्चाचा भरणा करावा, अन्यथा होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, द्वारे सदर अधिनियामातील तरतदीअंतर्गत प्रतिभूत मालमात्तांपैकी सर्वच किंवा कोणत्याही एका किंवा एकाहन जास्त मालमात्तांविक्रध्द आवश्यक ती कारवाई करण्य थेईल ज्यात कर्जदार, तारणदार व जामीनदारांच्या प्रतिभृत मालमत्तांचा ताबा घेण्याचाही समावेश असेल. सदर अधिनियमांतर्गत **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांना उपलब्ध असणाऱ्या अधिकारांमध्ये पुढीलचा समावेश आहे. (१) कर्जदार जामीनदारांच्या प्रतिभृत मालमत्तांचा ताबा घेण्याच अधिकार ज्यात प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी भाडेपट्टी नेमणूक किंवा विक्रीद्वारे हस्तातरण करून प्रतिभृत मालमत्ता सोडविणे याचाही समावेश आहे. (२ **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**, यांच्याद्वारे प्रतिभूत मालमत्ता म्हणून कोणतेही हस्तांतरण आणि प्रतिभृत मालमत्तेचे भाडेपट्टा, करारनाम किंवा विक्रीमार्फत हस्तांतरणाचे अधिकारासह प्रतिभृत मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे तसेच प्रतिभृत मालमत्तांच्या केलेल्या अशा हस्तांतरणामुळे य बाबतीत सर्व हक्क अशा प्रकारे हस्तांतरित होतील.

नणू काही हे अधिनियमातील अनुच्छेद १३(१३) च्या तरतुदी अंतर्गत आपणांस **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांच्या पूर्व परवानर्ग शवाय वर नमुद व **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांचेकडे गहाण असलेल्या कोणत्याही मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर प्रकार 'आपल्या दैनंदिन कामकाजातील वगळता इतर काहीही) हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे

प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडद्वारा स्वाक्षरीकृत



# मुथूत होमफिन (इंडिया) लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: १२०१ व १२०२, १२वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

# मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) तहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मुथूत होमफिन (इंडिया) लिमिटेड** (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खालीर कर्जदार (सदर कर्जदार) यांना खाली नमुदप्रमाणे संबंधित मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

या संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदारांना येथे सुचना देण्यात येत आहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित इतर दस्तावेज/लेखी अहवालासह कर्ज करारनामा अंतर्गत देय असलेले रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आणि/किंवा मुक्ततेपर्यंत खाली नमुद केलेल्या मागणी सूचनेत सविस्त दिल्याप्रमाणे २% प्रतिवर्ष दराने पुढील व्याजासह एकत्रित खाली नमुद केलेली रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत एमएचआयएल यांच्याकडे जमा करावी. कर्जाची परतफेड करण्याकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदार यांनी एमएचआयएलकडे खालील प्रतिभूत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती

e d	अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदाराचे नाव /ऋण खाते क्र. व शाखा	एकूण थकबाकी रक्रम	मागणी सूचना दिनांक	प्रतिभूत मालमत्तेच वर्णन (स्थावर मालमत्ता)
al a III	8	अंजनीया गोपाळ स्वामी, अनुराधा अंजनीया स्वामी, ०३७-०३७०१६८०/ठाणे	रु.१४,६९,८६९/- (रुपये चौदा लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणसत्तर फक्त)	<i>?</i> \$0 <i>\$.</i> \$0.\$0	पलॅट क्र.००२, तळमजला, बी-४ विंग, शांती ॲव्हेन्यु, हनुमान मंदिराजवळ, चर्नीपाडा, रहनाल गाव, भिवंडी, ठाणे- ४२१३०२.
of y e or of o- ir	٦	सतिश राजु वेंकटेश, लिला सतिश वेंकटेश, ०३७-०३७००२३६/ठाणे	रु.२४,१८,४५७/- (रुपये चोवीस लाख अठरा हजार चारशे सत्तावन्न फक्त)	<i>११.०७</i> .२० <i>१</i> ९	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ओमकार अपार्टमेंट, गणेश मंदिराजवळ, गाव कुळगाव, बदलापूर (पश्चिम), महाराष्ट्र- ४२९५०३. उपनिबंधक उल्हासनगर यांचे कार्यालयात दि.१४.०३.२०१७ रोजीचे अनुक्रमांक २५५०/२०१७ सह दस्तावेज म्हणून नोंदणीकृत विक्री करारनामात सविस्तरपणे नमुद.
at a e it if d	¥	बबलु कुमार यदुनाथ राम, रिमादेवी बबलुकुमार राम, ००२–००२०२२२३/मुंबई	रु.५,७९,८६०/- (रुपये पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे साठ फक्त)	१२.०८.२०१९	पलॅट क्र.३०१, ३रा मजला, श्री गणेश अपार्टमेंट, सर्व्हें क्र.३०/२, जुना सर्व्हें क्र.६१/२, प्लॉट क्र.१९, धनानी नगर, ओम साई मंदिराजवळ, शिरगाव रोड, बोईसर (पुर्व), पालघर, महाराष्ट्र—४०१५०१. उपनिबंधक पालघर यांचे कार्यालयात दि.२५.०४.२०१८ रोजीचे अनुक्रमांक २०६२/२०१८ सह दस्तावेज म्हणून नोंदणीकृत विक्री करारनामात सविस्तरपणे नमुद.
). a l,	8	निलेश ॲन्थोनी परेरा, प्रिती महिपाल बाल्यीकी, ००२-००००६१७/मुंबई	रु.२७,६५,४२७/- (रुपये सत्तावीस लाख पासष्ट हजार चारशे सत्तावीस फक्त)	<i>१२.०८.२०१९</i>	पलंट क्र.०१, तळमजला, दत्तानी गाव कोहौसो-२, सर्ब्हें क्र.२८३-ए, २८४-ए, गाव संदूर, दत्तानी स्क्रेअर मॉलच्या मागे, संदूर पापडी रोड, वसई (पश्चिम), पालघर, महाराष्ट्र-४०१२०२. उपनिबंधक वसई यांचे कार्यालयात दि.०२.०६.२०१६ रोजीचे अनुक्रमांक ३४८५/२०१६ सह दस्तावेज म्हणून नोंदणीकृत विक्री करारनामात सविस्तरपणे

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम एमएचआयएलकडे जमा करण्यात असमर्थ ठरले तर एमएचआयएल यांच्याद्वारे सदर कर्जदार यांच्या ांपुर्णत: जोखिम, मुल्य व परिणामावर कायद्याच्या कलम १३(४) आणि लागू नियमाअंतर्गत प्रतिभूत मालमत्तेबाबत कारवाई सुरू केली जाईल सदर कर्जदार यांना एमएचआयएलच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय कायद्याअंतर्गत तरतुदीप्रमाणे उपरोक्त प्रतिभूत मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे हस्तांतरणास सदर कायद्यान्वये रोखण्यात येत आहे आणि याचे उछ्लंघन केल्यास कायद्यान्वये त्यांना कारावास आणि/किंवा दंड होव्

प्राधिकत अधिकारी दिनांक : २६.०९.२०१९ मुथूत होमफिन (इंडिया) लिमिटेडकरिता ठिकाण : महाराष्ट्र

() ICICI PRLDENTIAL 13 MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders for declaration of dividend under ICICI Prudential

**Balanced Advantage Fund (the Scheme)** Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend

option of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e on October 1, 2019\*: Name of the Scheme/Plans Dividend NAV as on

Name of the Scheme/Plans	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) <sup>\$#</sup>	NAV as on September 24, 2019 (₹ per unit)
ICICI Prudential Balanced Advantage	ge Fund	
Monthly Dividend	0.07	14.44

- \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Scheme.
- # Subject to deduction of applicable statutory levy.
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place : Mumbai Date: September 25, 2019

No. 016/09/2019

**Authorised Signatory** 

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## C FORMS LOST NOTICE

Notice is hereby given that the Following "C" Forms of M/s. Malik Tyres Pvt. Ltd. located at 10, Marine House , 93 , Dr. Meisheri Road, Dongri , Mumbai – 400 009 issued by M/s. Patel Engg. Ltd. and M/s. Atlanta Ltd. has been misplaced and not traceable if found please inform to M/s. Malik Tyres Pvt. Ltd.

1) Patel Engg. Ltd. bearing "C" Form Sr. No. 270574 dated 21.11.2006 of Financial Year 2005-2006 2) Atlanta Ltd bearing "C" Form Sr.

No. 1443376 dated 26.02.2008 of Financial Year 2006-2007 3) Atlanta Ltd bearing "C" Form Sr.

No. 0749443 dated 11.10.2006 of

Financial Year 2005-2006

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Indira Vithal Joshi, joint member of the Smriti Shantinagar Cooperative Housing Society Ltd. and coowner of Flat No.104, First Floor of the Building No. B-31, Sector-10, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107, died intestate on 3/06/2011 without nomination. Mrs. Sujata Dilip Mankikar, the coowner is claiming transfer of Shares and Interest in the Capital / Property of the society belonging to the deceased in her name being the daughter and one of the legal heir and successor of the deceased ed and the said flat is also prope Date: 26/09/2019

### नायसा सिक्युरिटीज् लिमिटेड

नोंदणी कार्यालय : १०२/१०४, शिवम चेंबर्स, एस.व्ही.रोड, गोरेगाव (प), मुंबई-४०००६२. CIN: U67120MH2007PLC175208, वेब : www.naysaasecurities.com ई-मेल: naysaa@naysaasecurities.com, टेली: 022-2676 0404.

### भागधारकांना सूचना

या सूचना द्वारे कळविण्यात येत आहे कि नायसा सिक्युरिटीज् लिमिटेड १२वी वार्षिक साधारण सभा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सकाळी १०.०० वाजता. सोमवार दिनांक सप्टेंबर, २०१९ रोजी, ठिकाणी **१०२/१०४, शिवम चेंबर्स, एस.व्ही.रोड, गोरेगाव (प), मुंबई**:

२०१८-१९ च्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रती ज्या ई-मेल आयडी कंपनी द्विपाँद्विटरी सहभागींसह नोंटणीकत आहेत ते सर्व सदस्यांना पाठविण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे २०१८-१९ च्या एजीएम आणा वार्षिक अहवालाची भौतिक प्रती इतर सर्व सदस्यांना त्यांच्या परवानगीच्या मोडमध्ये नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहेत. २०१८-१९ साठी एजीएम आणि वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाइट: www.naysaasecurities.com वर पलब्ध आहे. एजीएमच्या नोटीसचे वितरण ५ सप्टेंबर २०१९ रोजी पूर्ण होईल.

सदस्य रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण एजीएम हेतूने बुधवार २५ सप्टेंबर, २०१९ ते शुक्रवा सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहील मंडळाच्या आदेशानुसा नायसा सिक्युरिटीज् लिमिटेड साठी

ठिकाण : मंबई (जयंतीलाल लोढा) दिनांक : २६ सप्टेंबर, २०१९

# सूचना

असे की, माझे अशील कुमारी आशा रामु भंडारे (विवाहपुर्वीचे नाव), र/ठि.: १०३/योगी रेसिडेन्सी, योगी नगर, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ यांनी त्यांचे नाव कुमारी आशा रामु भंडारे हे बदलुन श्रीमती आशा सुभाष मोरे (विवाहानंतरचे नाव) असे केले आहे आणि आता त्या श्रीमती आशा सुभाष मोरे म्हणून ज्ञात आहेत. तद्नुसार त्यांनी फ्लॅट क्र.७/३०१, ३रा मजला, केनवूड पार्क इमारत क्र.६ व ७ कोहौसोलि., केनवूड पार्क कॉम्प्लेक्स, रामदेव पार्क रोड मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ येथील मिरा रोड (पूर्व) मधील मालमत्तेकरिता नाव बदलण्यासाठी अर्ज केलेला आहे.

वकील, मुंबई उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई १५ए, खेरवाडी, वांद्रे (पुर्व), दिनांक: २२.०९.२०१९ मुंबई-४०००५१

स्व.श्री. विलास एकनाथ पवार हे केनवूड पार्क इमारत ६ व ७ को-ऑपरेटिव्ह हौिसं सोसायटी लिमिटेड, पत्ता: फ्लॅट क्र.६/३०१, ३रा मजला, इमारत क्र.६, केनवूड पार्क इमारत r.६ व ७ कोहौसोलि., रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ या सोसायटीचे तदस्य होते आणि सासेायटीच्या इमारत क्र.६ मधील फ्लॅट क्र.६/३०१ चे धारक होते, यांचे होणतेही वारसदार न नेमता दि.१७.०६.२०११ रोजी निधन झाले.

legal heir and successor of the deceased with consent and no objection of the other legal heirs and successors of the to be sold. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the 1/3rd undivided Shares and Interest belonging to the deceased and sale transaction in respect of the said flat, inform to undersigned within period of 15 days from the date of publication of this notices failing which the society will be free to deal with as per the rule as provided under the bye-laws of the society and thereafter no claims or othercions will be thereafter no claims or objections will be considered and the sale transaction will be

K.R.Tiwari, Advocate Shop No. 14, A-5, Sector-7, Shantingon Mira Road, Dist. Thane.

> जाहीर नोटीस वेन्नई येथील मे.लघुवाद न्यायालय क्र.२, चेन्नई यांचे कोर्टात... श्रीमती शहनाज खानम , वगैरे- ३

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्य

भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी,

प्राक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन

११ (एकवीस) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशं

हागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर

काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने

त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

नयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त

तद्नुसार श्री. विलास एकनाथ पवार यांची कायदेशीर विवाहीत पत्नी यांच्याकडून अर्ज प्राप्त

केनवड पार्क डमारत ६ व ७ को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता

सही/

केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

सर्व रा-४५५, जुना ए.एस.टी.सी.हॉडको, होसुर, अर्जदार जि. कृष्णागिरी, कर्नाटक

विरुध्द श्री. राकेश तांबे, वगैरे रा-१५, सुगम अपार्टमेंट, साने गुरूजी नगर, जाबदार ९० फुटी रोड, मुलुंड (प), मुंबई

प्रति. श्री. राकेश तांबे

सही/

अध्यक्ष

झालेला आहे.

ठिकाण : मिरा रोड

देनांक: २२.०९.२०१९

रा-१५, सुगम अपार्टमेंट, साने गुरुजी नगर, ९० फूटी रोड,

मुंलुंड (प), मुंबई.....यांना ज्या अर्थी अर्जदार श्रीमती शहनाज खानम, वगैरे-३ यांनी चेन्नई येथील मे

लघुवाद न्यायालय क्र.२, चेन्नई यांचे कोर्टात आपले विरुध्द मोटार अपघात नकसान भरपाई अर्ज दाखल केलेला आहे. प्रस्तुतचे प्रकरण अर्जदार नं. १ यांचे पती, गाँव अंबुर येथील चेन्नई-बेंगलोर हायवेवर, शुगरमील गोपाळ घराशेजारी दि. १६/०९/२०१<sup>८</sup> रोजी ७.०० वाजता आपल्या होंडा सिटी कार क्र.MH-04-BH-1399 चा अपघात होवून मयत झालेले असल्याने तृतीय पक्ष विमा हक्कांतर्गत आपल्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेकरिता अर्ज दाखल केलेले आहे.

त्या अर्थी तुम्हांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, तुम्ही स्वतः किंवा गुमच्या मुखत्यार/विकलामार्फत सदर अर्जाचे संबंधात आपले म्हणणे मांडणेकरिता, -पुनावणी करिता दि. २६/०९/२०१९ रोजी मध्यानी ठिक १०.३० वाजता चेन्नई येथील मे. लघुवाद न्यायालय क्र. २, चेन्नई यांचे कोर्टात हजर रहावे. तुम्ही वरील नमुद दिवशी उपस्थित राहणेस कसुर केलेस तुमच्या अनुपस्थित

ादाची सुनावणी होवुन पुढील योग्य ते आदेश पारीत करून निर्णय केले जाईल . तुमचा कोठेही टावटिकाण समजुन येत नसलेने या जाहीर समन्सन अर्जाची बजावणी करणेत येत आहे.

दिनांक : २६-०९-२०१९, ठिकाण : चेन्नई

ॲड. एम. दिव्यनाथन

# **Arshiya** अशिया लिमिटेड

बी. रंजन हेमंत

सीन : एत९३०००एमएच१९८१पीएतसी०२४७४७

नोंदणीकृत कार्यालय: ३०२, सिजय हाऊस, लेवेल ३, शिव सागर इस्टेट, एफ ब्लॉक, डॉ. अंनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८. दूरध्वनी :+९१ २२ ४२३० ५५००/५०२; वेबसाईट: www.arshiyalimited.com ई-मेल: info@arshiyalimited.com वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेचे धोरणे

अर्शिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना ४ सप्टेंबर, २०१९ रोजी ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (सूचना)च्या सूचनेसंदर्भात ही सूचक सूचना देण्यात येत आहे. कंपनीची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ३० सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ३:०० वाजता हॉल ऑफ कल्बर (नेहरू सेंटर), डॉ. अँनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ००१ येथे होणार आहे. सूचनेमध्ये पुढील बदल 🖊 फेरबदल याद्वारे या कोरीएंडिजमद्वारे कंपनीच्या सर्व सदस्यांना सूचित केले गेले आहेत.

कंपनीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया नोंद घ्यावेः १. सूचनेच्या यादीतील कलम ११ च्या स्पष्टीकरणात्मक विधानाच्या पृष्ठ क्रमांक २५ वर, कलम ५ खालील बार्बीसह पुनर्स्थित केले आहे:

सामायिक होल्डिंग करण्यापूर्वी आणि प्रस्तावित प्रकरणानंतर अंक

अ.	कॅटेगरी प्री-इश्यू इकिटी होल्डिंग या ठरावाअंतर्गत इकिटी विद्यमान थकबाकीद				ार सीसीडी /		
क्र.			•	समभागांचे पूर्ण व	ाटप गृहीत	ओसीआरपीएस चे र	तंपूर्ण रूपांतर
				धरून पोस्ट : होल्डिंग	इश्यूटा न	गृहित धरुन इश इकिटी होर्	यूनतरच ल्डेग
		शेअर्सची संख्या	% भागधारक	शेअर्सची संख्या	% भागधारक	शेअर्सची संख्या	% भागधारक
अ	प्रमोटर होल्डिंग						
१	भारतीय प्रवर्तक						
	श्री. अजय एस. मित्तल	३,८३,५६,४३७	१५.५९	३,८३,५६,४३७	१५.५८	३,८३,५६,४३७	१४.७२
	श्रीमती अर्चना अ. मित्तल	८,८५,५९,७८८	३५.९९	८,८५,५९,७८८	३५.९६	८,८५,५९,७८८	३३.९९
२	विदेशी प्रवर्तक	o	0.00	o	0.00	o	0,00
	उप-एकूण (अ)	१२,६९,१६,२२५	५१.५८	१२,६९,१६,२२५	५१.५४	१२,६९,१६,२२५	४८.७१
ब	नॉन-प्रमोटर होल्डिंग						
१	संस्था :	४४,६३,९३६	१.८१	४४,६३,९३६	१.८१	४४,६३,९३६	१.७१
2	संस्था नसलेल्या :						
	खाजगी कॉर्पोरेट संस्था :	८,३४,०५,३८४	३३.९०	८,३४,०५,३८४	३३.८७	९,७७,१७,८८४	३७.५०
	संचालक आणि हितसंबंधी	२४,७४५	0.0१	२४,७४५	0.0?	२४,७४५	0.0१
	भारतीय जनता	२,५४,९९,२९४	१०.३६	२,५७,१८,०४४	१०.४४	२,५७,१८,०४४	9.26
	इतर (अनिवासी भारतीयांसह)	५७,३५,०८१	२.३३	५७,३५,०८१	2.33	५७,३५,०८१	२.२०
	उप-एकूण (ब)	११,९१,२८,४४०	४८.४२	११,९३,४७,१९०	४८.४६	१३,३६,५९,६९०	५१.२९
	एकूण (अ+ब)	२४,६०,४४,६६५	१००.००	२४,६२,६३,४१५	१००,००	२६,०५,७५,९१५	१००,००

🛊 या ठरावाअंतर्गत सर्व इक्रिटी शेअर्सचे वाटप गृहीत धरून परंतु विद्यमान थकबाकी, अनिवार्य रूपांतरित डिबेंचर्स (ज्यामध्ये नंतर सीसीडी म्हणून संदर्भित आहे) आणि शून्य टक्के वैकल्पिक रूपांतरित रीडिमेबल प्राधान्य समभाग २०१९ - मालिका १ (येथे संदर्भित नंतर समाविष्ट नाही) इक्रिटी शेअर्समध्ये ओसीआरपीएस म्हणून 🦚 विद्यमान थकबाकी, सीसीडी आणि ओसीआरपीएस यांना इक्किटी शेअर्समध्ये रुपांतरित करण्यासह या ठरावाअंतर्गत सर्व इक्किटी शेअर्सचे वाटप गृहित

टिप: (अ) या ठरावाखाली इक्रिटी समभागांचे वाटप करण्यापूर्वी विद्यमान थकबाकी सीसीडी आणि ओसीआरपीएस इक्रिटी शेअर्समध्ये रूपांतरित

झाल्यास वरील भागधारणा बदलू शकेल. (ब) ४.९.२०१९ रोजी उपलब्ध आकडेवारीच्या आधारे प्री-इश्यू शेअर्स होल्डिंग दिली गेली आहे.

सूचनेच्या यादीतील कलम ११ च्या स्पष्टीकरणात्मक विधानानुसार पृष्ठ क्रमांक २६ वर, कलम ९ अंतर्गत 'सारणी' खालीलप्रमाणे ठेवली जाईल:

प्रस्तावित अलोटीचे नाव	अंतिम फायदेशीर मालक कोण आहेत अशा नैसर्गिक व्यक्तींची ओळख	प्री-इश्यू इकिटी होर्ल्डिंग		या ठरावाअंतर्गत इक्रिटी समभागांचे पूर्ण वाटप गृहीत धरून पोस्ट इश्यूटी होल्डिंग्ज		विद्यमान थकबाकीदार सीसीडी / ओसीआरपीएस चे संपूर्ण रूपांतर गृहित धरुन इश्यूनंतरचे इकिटी होल्डिंग	
		शेअर्सची संख्या	% भागधारक	शेअर्सची संख्या	% भागधारक	शेअर्सची संख्या	% भागधारक
संस्था नसलेल्या :							
कु. ईशा लक्ष्मी नारायण	कु. ईशा लक्ष्मी नारायण	0	0.00	२,१८,७५०	0.08	२,१८,७५०	٥.٥٧

🛪 या ठरावाअंतर्गत सर्व इकिटी शेअर्सचे वाटप गृहीत घरून परंतु विद्यमान थकबाकी, सीसीडी आणि ओसीआरपीएस यांना इकिटी शेअर्समध्ये रूपांतरित

करणे समाविष्ट नाही. 🦚 विद्यमान थकबाकी, सीसीडी आणि ओसीआरपीएस यांना इकिटी शेअर्समध्ये रुपांतरित करण्यासह या ठरावाअंतर्गत सर्व इकिटी शेअर्सचे वाटप गृहित

भागधारकांना वरील दुरुस्ती/अतिरिक्त माहिती लक्षात घेऊन दिनांक ४ सप्टेंबर २०१९ च्या सूचनेच्या यादीतील कलम ११ च्या ठरावावर विचार करण्याची विनंती केली आहे.

कृपया लक्षात घ्या की सूचनेत इतर कोणत्याही बदल नाहीत. सदर धारकांना पाठविलेल्या नोटीसच्या अनुषंगाने आणि अनुरुप ही कोरिएजेंडम सूचना वाचली पाहिजे.

ही कोरीएजेंडम सूचना कंपनीच्या www.arshiyalimited.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाचा आदेशानुसार अर्शिया लिमटिडकरिता सविता दलाल

कंपनी सचिव

स्थळ : मुंबई दिनांक :२५ सप्टेंबर, २०१९